

शासकीय सेवेतील अपेंग कर्मचाऱ्याची ददली
त्याच्या राहत्या ठिकाणाजवळ करण्यावधत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग,
शासन परिपत्रक क्रमांक : अपंग-१००४/प्र.क्र.१८/०४/१६-अ,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : १५ प्रिल, २००४

संदर्भ : सामान्य प्रशासन विभाग, परिपत्रक क्र.एसआरही-१०८५/१४७/सीआर-७४/१६-अ, दि.७ ऑक्टोबर, १९८७.

शासन परिपत्रक :-

शासकीय सेवेतील अपेंग कर्मचाऱ्यांच्या बदल्या सहानुभूतीचा दृष्टीकोन ठेऊन त्यांच्या राहत्या ठिकाणाजवळ रण्याबाबत संदर्भाथीन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि या सूचनांची व्यवस्थित अंमलबजावणी होत ही असे निर्दर्शनास आल्यामुळे या परिपत्रकान्वये मंत्रालयीन विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील विभाग प्रमुख / कार्यालय मुख्य यांना पुन्हा सूचना देण्यात येत आहेत की, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन करण्यासाठी शासनाने दिनांक , जानेवारी २००४ रोजी प्रमुखापित केलेल्या अध्यादेशास अधीन राहून शासकीय सेवेतील अपेंग कर्मचाऱ्यांच्या बदल्या शासकीय सोयीनुसार शक्य असल्यास त्यांच्या राहत्या ठिकाणाजवळ कराव्यात.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार य नायाने.

(द.य.कुलकर्णी)

शासनाचे उप सचिव.

त,

राज्यपाल यांचे सचिव,

उपमुख्यमंत्रांचे सचिव,

मुख्य सचिव,

*प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ न्याय शाखा, मुंबई,

*प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई,

*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,

*सचिव, राज्य नियंत्रणक आयोग, मुंबई,

राज्यातील सर्व महामंडळे आणि उपक्रम यांचे व्यवस्थापकीय संचालक,

सर्व जिल्हाधिकारी,

सर्व जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,

संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई,

अयर सचिव, सामाजिक न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

आयुक्त, अपेंग कल्याण, ३, चर्च रोड, पुणे,

मंत्रालयीन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख,

२. मुख्यमंत्रांचे प्रधान सचिव,

४. सर्व मंत्री, राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,

६. शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव/ सचिव,

८.*प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई

१०.*प्रबंधक, लोकआयुक्त य उप लोकआयुक्त, मुंबई,

१२*सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.

१४. सर्व विभागीय आयुक्त,

१६. सर्व महापालिकांचे आयुक्त,

१८. सर्व मुख्याधिकारी, नगर परिषदा/नगरपालिका,

२३. सर्व मंत्रालयीन विभाग,